

July 11, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.

Scrip Code: CHALET

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001.

Scrip Code: 542399 (Equity)

976529 (Non-Convertible Debentures)

Subject: Newspaper Advertisement with respect to the Notice of the Annual General

Meeting

Ref.: Intimation pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA Circular No. 20/2020 dated May 5, 2020, enclosed herewith are the copies of the newspaper advertisements in respect of the 40th Annual General Meeting of the Company, scheduled to be held on Friday, August 8, 2025 at 4.00 p.m. (IST), published by the Company in the following newspapers:

1. Free Press Journal on July 11, 2025; and

2. Navshakti on July 11, 2025.

We request you to kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully, For Chalet Hotels Limited

Christabelle Baptista Company Secretary and Compliance Officer

Enclosed: As above



JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT
COMPANY LIMITED
(Govt. of Jharkhand Undertaking) **L**ipce JUIDCO Bhawan, KUTCHERY ROAD, RANCHI, JHARKHAND Ph. No.: +91-651-2225878 e-mail Id-juidcolimited@gmail.com

CIN: U45200JH2013SGC001752, Project Name: Selection of Agency for GIS Survey & Mapping of properties for Ranchi, Dhanbad and

Giridih Urban Local Bodies (ULBs) of Jharkhand.
NIT No.: JUIDCO/NIT/GIS Survey & Mapping/656

PR No.: 353778 **Tender ID**: 2025 UDD 101576 1

This is for information of all the bidders that following Corrigendum is being made in tender documents for "Selection of Agency for GIS Survey & Mapping of properties for Ranchi, Dhanbad and Giridih Urban Local Bodies (ŮLBs) of Jharkhand".

The bidders are advised to take into account the following Corrigendum before submission of their bids against this tender. Corrigendum - 5

Sl. Bid Document Description As per Corrigendum- 4 No. Ref.

Last Date/Time for submission of online bids 11.07.2025 17:00 Hrs. 18.07.2025 17:00 Hrs. Last Date/Time for submission of Tender fee 18.07.2025 2. 11.07.2025 17:00 Hrs. and EMD (Online) 17:00 Hrs Date & Time of Online Bid Opening 12.07.2025 17:00 Hrs. 19.07.2025 17:00 Hrs.

Note: Other terms and conditions remain unchanged

Project Director (Technical) JUIDCO Ltd.

AAVAS FINANCIERS LIMITED

(CIN:L65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

PR.NO.356986 Urban Development and Housing(25-26):D

As per Corrigendum

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take nossession of the Security as given below. free to take possession of the Security as given below

Name of the Borrower	Demand Notice Date and Amount	Description of Mortgaged property
DHIRAJ MANKAR, SMITA MANKAR (A/C NO.) 161201400455595	9 JUL 25 Rs. 1753526/- 4 JUL 25	FLAT NO.402 4TH FLOOR B-WING ,"PRANSHU PRIDE SITUATED AT DESLEPADA" SURVEY NO-06, HISSA NO-13, VILLAGE-NANDIVALI, TALUKA KALYAN, DIST-THANE MAHARASHTRA (INDIA)- 421201 / ADMEASURING 55.76 SQ.MTR
MAYUR DEVIDAS KARALE, JALINDHAR DEVIDAS KARALE, TEJASHRI RAJENDRA KALE (A/C NO.) 201206801733991	9 JUL 25 Rs. 2920316/- 4 JUL 25	PLOT NO-27 & 28, FLAT NO 002 ON GROOUND FLOOR, "SHREE GANESH DARSHAN"(G+3) CO.OP.HSG. SOCIETY LTD. IN SCTOR-8, NEW PANVEL (E), SECTOR-08, DIST- RAIGAD, MAHARASHTRA (INDIA)- 410206 / ADMEASURING 36.83 SQ.MTR CARPET AREA 44.19 SQ.MTR BUILT UP AREA
MANOJ NANDLAL MAHAJAN, NANDLAL SAHADU MAHAJAN, SWAPNIL NANDLAL MAHAJAN, HIRABAI NANDLAL MAHAJAN GUARANTOR : RAVINDRA RAMPRASAD SHELAR (A/C NO.) 171210400607435	9 JUL 25 Rs. 773509/- 4 JUL 25	PLOT NO A-70+71 THERON ROW HOUSE NO-02 GROUND FLOOR "SHUBH DARSHAN ROW HOUSES" VILLAGE-CHUNCHALE, GAT NO 117/A/1 CTS NO 3236/B- 382, 3236/B-383, NASHIK MUNICIPAL CORPORATION DIST-NASHIK, MAHARASHTRA (INDIA)- 422010 / ADMEASURING 28.29 SQ.MTR ALONG WITH UNDER UNDIVIDED PLOT 33 SQ.MTR
SNEHAL VITHAL RANDIVE, LAXMI VITHAL RANDIVE (A/C NO.) 181213800882905	9 JUL 25 Rs. 555334/- 4 JUL 25	MILKAT NO-284, FLAT NO-101, FIRST FLOOR, "RASHI VAIBHAV NIWAS", VILLAGE-ASUDGAON, TEHSIL-DIST- PANYEL, RAIGAD MAHARASHTRA (INDIA)- 410206 / ADMEASURING 19.04 SQ.MTR
DEEPAK SANTOSH PATWA, SANTOSHI PATWA GUARANTOR: VISHUNATH LALLAN PATWA (A/C NO.) 231213803146997	9 JUL 25 Rs. 1424317/- 4 JUL 25	FLAT NO.404, 4TH FLOOR A WING "TANVI APARTMENT" HOUSE NO 228 & 332, VILLAGE- KEVALE, TALUKA- PANVEL, DIST-RAIGARH MAHARASHTRA (INDIA)- 410206 / ADMEASURING 260 SQ. FT
Place : Jaipur Date : 11.07.2025		Authorised Officer Aavas Financiers Limited

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT **SALE PROCLAMATION** EXH. -53

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I **DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.1, MUMBAI**

2nd Floor MTNL Bhavan Stand Road Colaba Market Mumbai 400005

T.R.P. No. 72/2023 (R.P 254/2017) **DATED: 07.07.2025** PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52 (2) OF SECOND SCHEDULE TO HE INCOME TAX ACT 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT1993

STATE BANK OFINDIA (SBBJ), ANDHERI (W) BRANCHCertificate Holder

......Certificate Debtor MR. OPINDER SINGH SEHGAL

C.D: Opinder Singh Sehgal, having address at 75/76 Asmita Jyoti Co-operative Housing Society, Marve Road, Building No. D-05, Malad (West), Mumbai 400 095.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. III Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 23 of 2008 for recovery of Rs.20,11,895.00 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 1,20,87,943.07 (upto the date of sale i.e. 11.08.2025) is recoverable together with further

interest and charges as per the Recovery Certificate/ Decree And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction

And whereas a sum of Rs.20,11,895.00 along with pendent-lite and further interest@ 10.75% p.a. with quarterl rest from the date of filing of application i.e. 28.11.2007 till payment and/or realization from C.D.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 11.08.2025 between 2.00 pm to 3.00 pm. with auto extension clause in case or bid in list 5 minutes before closing, if required) by open public e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of C-1 India Private Limited (www.bankeauctions.com),, having address at Plot No 68, Sector 44, Gurugram-122003, Haryana, India, Contact Person: Mr. Bhavik Pandya (Mobile +91 8866682937). Email address maharashtra@c1india.com & gujarat@c1india.com. (Support help Desk No.+91 8866682937 / 01244302000) & The intending bidders should register themselves on the website of the aforesaid e-auction agency well in advance and get user ID and Password for uploading of requisite documents and/or for participating in the open public e-auction.

For further details contact: Mr Mahesh Sudhakarrao Choudhari, Chief Manager, Mobile No- 7875044195 The sale will be of the property of the C.D above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attached to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot / property.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold.

The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the following conditions:-

- The reserve price below which the property shall not be sold is Rs. 81,06,000/- (Rupees Eighty One Lakhs Size
- 2. The amount by which the bid is to be increased shall be Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand only). However, the decision in this regard of the undersigned shall be final and binding on the parties concerned. In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.
- 3. The highest bidder shall be declared to be the purchaser of that respective lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/accept the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make inadvisable to do so or for reasons otherwise.
- The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD amounting to Rs. 8,11,000/- (Rupees Eight Lakhs Eleven Thousand only), is payable by way of RTGS/NEFT in the Account No.: 31046784774, IFSC Code No: SBIN0001821 of SBI, Stressed Assets Recovery Branch, Mumbai.
- The offers in a sealed envelope (addressed to the Recovery Officer, DRT-II, Mumbai superscribing T.R.P.No. 72 of 2023 only containing duly filled in and blue ink signed prescribed bid form giving complete details of the bidder(s) including e-mail ID, Mobile Number etc., alongwith self attested copies of PAN / TAN Card, Address Proof, Photo Identify Proof of the bidder(s) and RTGS / NEFT details towards EMD Amount of Rs.8.11.000/- (Rupees Eight Lakhs Eleven Thousand only) should be deposited with the undersigned not later than by 4:00 P.M. or 07.08.2025. The bidder (s) shall also declare if they are bidding on their own behalf or on behalf of their principals and sign
- declaration accordingly. In the latter case, they shall be required to deposit with the bid documents their original authority duly ink signed by their principal together with complete KYC of the said principal duly attested by the said principal together with complete KYC of the authorized person. In case of the company, authenticated copy of resolution passed by the board members of the company or any other authenticated documents confirming representation / attorney of the company together with complete KYC of the said principal company and complete KYC of the authorized perso shall also be submitted alongwith the bid documents. In case of failure, bid shall not be considered.
- The bidder (s) shall also upload online on the website of the aforesaid e-auction agency, after registering themselves on the website of the aforesaid e- auction agency, cópy of the duly filled in prescribed bid form alongwith photocopies of the documents as stated in para 5 & 6 here in above. The last date for submission of online bid is 07.08.2025 by 4:00 P.M. The physical inspection of the properties may be taken between 10:00 A.M. and 5:00 P.M. on 04.08.2025 at the property site.
- Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the
- The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next ban working day i.e. by 4:00 P.M., in the said account as per details mentioned in para 4 above.
- 10. The successful highest bidder shall also deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of auction sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above.
- 11. In addition to the above, the successful highest bidder shall also deposit poundage fee with Recovery Officer-II DRT-II @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/- through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai, within 15 days from the date of auction sale of the property.
- 12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraving the expenses of the sale if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting successful highest bidder shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further, the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between
- his final bid amount and the price for which it is subsequently sold. 13. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".
- 14. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason

SCHEDULE

Lot No	Description Of TheProperty To Be Sold With The Names Of The Co Owners Where The Property Belongs To Defaulter And Any Other Person As Co Owners	Revenue assessed upon the property of any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value		
1	2	3	4	5		
1	Flat No A-17, Park Avenue, Near RTO, Plot No 34, Survey No.825/1/7, Ambivali, 4 Bungalows, Andheri (West), Mumbai 400 053, admeasuring area 596 sq.ft.		Mortgaged Property	NOT KNOWN		

Given under my hand and seal on this 7th Day of July, 2025



CHALET

Chalet Hotels Limited

CIN: L55101MH1986PLC038538

Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Tel: 022 2656 4000,Fax: +91-22-26565451,

Email: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com

NOTICE OF THE 40th ANNUAL GENERAL MEETING OF CHALET HOTELS LIMITED

NOTICE is hereby given that the Fortieth Annual General Meeting ('AGM') of the Members of Chalet Hotels Limiter ('the Company') is scheduled to be held on **Thursday, August 8, 2025 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing** (**'VC'**) only, to transact the business as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC in compliance with Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively, read with Circular Nos. 20/2020 and 09/2024 dated May 5, 2020 and September 19, 2024 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively read with SEBI/HO/DDHS/DDHS-PoD-1/P/CIR/ 2025/83 dated June 5, 2025, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (collectively 'Applicable Circulars'). In terms of the Applicable Circulars, the Annual Report, the Notice convening the AGM and e-voting instructions are being sent only in electronic form to those Members whose email addresses are registered with their respective Depository Participant(s). The Annual Report and Notice of the AGM along with e-voting instructions shall be made available on the website of the Company at www.chalethotels.com/annual-reports/ as well as on the website of NSDL viz. www.evoting.nsdl.com. The same shall also be available on the website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

The Members are requested to refer to the AGM Notice, for instructions in respect of attending the AGM through VC or voting through electronic means

This newspaper intimation will also be available on the Company's website at www.chalethotels.com and on the websites of the Stock Exchanges.

The Company is providing its Members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed by electronic means ('remote e-voting') before and at the AGM, by which Members may cast their votes using the remote e-voting system from a place other than the venue of the AGM. The remote e-voting facility shall commence on Tuesday, August 5, 2025 from 9:00 a.m. (IST) and end on Thursday, August 7, 2025 at 5:00 p.m. (IST). The remote e

voting module shall thereafter be disabled for e-voting and subsequently enabled for remote e-voting at the AGM.

Only Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date viz. Friday, August 1, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting before and during the AGM. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the 'User ID' and 'Password' by sending a request at **evoting@nsdl.com.** For Members who have not registered their email addresses or who have not received the login credentials, the detailed procedure for obtaining the 'User ID' and 'Password' is also provided in the Notice of the AGM which will be made available on Company's website and NSDL's website mentioned above. If the Member is already registered with NSDL for e-voting, he can use his existing 'User ID' and 'Password' for casting the vote through remote e-voting. The credentials for remote e-voting are to be used by the Member for attending the AGM through VC.

The Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast

The results, along with Scrutinizer's Report, will be displayed at the Registered Office of the Company, hosted at the Company's website i.e. www.chalethotels.com and on the e-voting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com within two working days of conclusion of the AGM. The results will also be intimated simultaneously to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders on the e-Voting System of NSDL which is available on www.evoting.nsdl.com or contact Ms. Rimpa Bag, Assistant Manager at National Securities Depositories Limited, Unit: Chalet Hotels Limited, 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400 051 or at evoting@nsdl.com or call on 022 - 4886 7000 for any

For Chalet Hotels Limited Christabelle Baptista Company Secretary and Compliance Officer

| Registered Office : ICICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli Circle. Old Padro Picici Bank Road, Vadodara, Gujarat, Pin- 390007.

Corporate Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051. PUBLIC NOTICE – TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)] Notice for Sale of Immovable Assets

Notice for Sale of Immovable Assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable property(ies) (Secured Assets) mortgaged / charged to the ICICI Bank (Bank/Secured Creditor), physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is basis" and "Without any recourse basis" as per the brief particulars given in the Table hereunder. Offers are hereby invited from interested persons/participants, through e-auction in accordance with the terms and conditions mentioned herein below:

	TABLE (Amount in						
Sr. No.		Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Outstanding	Earnest	Time of	Date & Time of E-Auction Bid Multiplier	
(A)	(A) (B) (C)		(D)	(E)	(F)	(G)	
1.	Mr. Ganesh Ashok Bagade,	Residential House Flat No. 203, 2nd Floor, 'A' Wing, Kanakia Paris, Admeasuring 945 sq ft. Carpet Area 'Near Ascend International School, 'F' Block, BKC, CTS 629/1284/B, Village- Bandra East, Mumbai- 400051 Owned by Mr. Bhushan Ashok Bagade (Mortgagor).	Rs. 8,91,23, 643,83/- (March 18, 2025)	Rs. 2,78,00, 000/- Rs. 27,80, 000/-	July 22, 2025 Between 02:00 P.M. To 05:00 P.M.	Onwards	

The Borrower, Mortgagors and Noticees are given a last chance to repay the total outstanding dues as mentioned above together with further contractual interest thereon. The said dues are required to be paid on or before July 29, 2025 before 11.00 AM to redeem the Secured Assets, failing which, the Secured Assets will be sold

TERMS & CONDITIONS

1. The e-auction cum sale will strictly be on the terms as mentioned herein and will be conducted through ICICI Bank's approved URL Link- https://disposalhub.com under the supervision of the Authorized Officer. For any clarifications with regard to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact Mr. Sampson Albert, Relationship Manager, ICICI Bank Limited at +91 9004419145 or write at sampson.albert@icicibank.com.

2. The E-Auction tender documents containing and the sampson and the sampson.albert@icicibank.com.

The E-Auction tender documents containing online e-Auction bid form, Declaration, General terms 8 conditions of online auction sale are available at "https://disposalhub.com".

conditions of online auction sale are available at "https://disposalhub.com".

3. EMD by way of Demand Draft favoring "ICICI Bank Limited", payable at Mumbai, Auction Registration cum Bid form and other KYC documents should be submitted to the ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Branch till July 28, 2025 by 5.00 PM. Auction Registration cum Bid forms received after the due date/time and without EMD/KYC documents shall be rejected summarily.

4. After submission of Bids/Offers/EMDs, bidders are not allowed to withdraw the Bid forms/EMD till completion of e-auction. The Authorized Officer has absolute right and discretion to accept or reject any bid or postpone the eauction without assigning any reason.

5. In case there is any discrepancy between the publication of sale notice in English & vernacular newspapers, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy. thus removina the ambiauity.

then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity.

Statutory 15 days Sale Notice under Rule 8(6) of the Rules

The Noticee(s) including the Borrower, Mortgagors once again is hereby notified to pay the sum as mentioned above along with up-to-date interest and ancillary expenses before the date of e-auction, failing which the secured asset will be auctioned/sold and balance dues, if any will be recovered with interest and cost, if auction fails due to any reasons whatsoever, ICICI Bank would be at liberty to sell the above secured asset through private treaty or any other means without any further notice to the Noticee(s) including the Mortgagors as per the provisions mandated under SARFAESI Act and the Rules thereunder. Sd/- Authorized Officer Date: July 11, 2025

ICICI Bank Limited



Date : July 09, 2025

Place: Mumbai

KOTAK MAHINDRA BANK LIMITED C, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai – 400 097

AUCTION NOTICE That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items,

specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result o which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. Howeve the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornament : The open auction of the above mentioned gold ornaments would be held on/after at

Date: 19-July-2025 Time: 11:00 AM Place: Respective Sub Locations/E-Auction

ApplApac	Party Name	State	Location	Location Sub Location			
GLN3872489	AJAY ADHAR SINGH	Maharashtra	MUMBAI	ANDHERI	44.45		
GLN3637537	PRADEEP MUKHIYA	Maharashtra	MUMBAI	ANDHERIJP	7.47		
GLN3641500	KAILAS SHEKU JADHAV	Maharashtra	MUMBAI	ANDHERIJP	40.15		
GLN3531054	ZAIBA ASIF SHAIKH	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	41.85		
GLN3862525	MOHSIN NAZIR SAYED	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	20.14		
GLN3565770	MANORANJAN SAMANTARAY	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	41.38		
GLN3832898	MANORANJAN SAMANTARAY	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	141.57		
GLN3845112	SHAHID HARUN SHAIKH	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	32.48		
GLN3845073	SHAHID HARUN SHAIKH	Maharashtra	MUMBAI	ANDSVROAD	36.74		
GLN3511680	SURESHKUMAR VIJAY SHANKAR YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	80.90		
GLN3822770	SURESHKUMAR VIJAY SHANKAR YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	69.65		
GLN3868197	DINESH VIJAYSHANKAR YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	182.55		
GLN3519688	REEMA DINESH YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	77.69		
GLN3519669	REEMA DINESH YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	104.12		
GLN3522800	FAISAL DAWOOD SHAIKH	Maharashtra	MUMBAI	BOISAR	132.08		
GLN3846542	JITENDRA PRAVESH GAUTAM	Maharashtra	MUMBAI	BOISAR	166.42		
GLN3530670	MANOJ HARIHAR YADAV	Maharashtra	MUMBAI	BOISAR	29.87		
GLN3832604	RUPALI ULHAS NAIK	Maharashtra	MUMBAI	BOISAR	58.00		
GLN3826440	SONU PASWAN	Maharashtra	MUMBAI	BOISAR	17.99		
GLN3836820	SHUSHILA DEEPCHAND JAIN	Maharashtra	MUMBAI	BOISAR	83.11		
GLN3852108	SANJAY ANANTA GHATAL	Maharashtra	MUMBAI	BOISAR	18.57		
GLN3862896	SHOBHANA RAJNIKANT SHAH	Maharashtra	MUMBAI	BORIVALI	196.60		
GLN3863449	PRAVEEN KUMAR	Maharashtra	MUMBAI	BORIVALI	93.23		
GLN3615790	UNNATI KUMUD SHAH	Maharashtra	MUMBAI	BORIVALI	552.62		
GLN3616526	ASHISH RAJNIKANT SHAH	Maharashtra	MUMBAI	BORIVALI	22.09		
GLN3783700	NAIR AMEY HARIHARSUDAN	Maharashtra	MUMBAI	BORIVALIE	16.51		
GLN3778644	NAIR AMEY HARIHARSUDAN	Maharashtra	MUMBAI	BORIVALIE	18.12		
GLN3874365	RUCHITA MANISH JAIN	Maharashtra	MUMBAI	DADARNCKEL	20.10		
GLN3463624	SMITH KISHOR AHIR	Maharashtra	MUMBAI	DAHANU	27.72		
GLN3553963	MOHD INAMUL HAQUE	Maharashtra	MUMBAI	GIRGAON	10.86		
GLN3571060	GUFRAN AKBAR ALI SHAIKH	Maharashtra	MUMBAI	GOKHIVARE	16.68		
GLN3860504	SACHIN MAHAJAN	Maharashtra	MUMBAI	GOREGAON	37.19		
GLN3849583	NEETU SUDHAKAR DUBEY	Maharashtra	MUMBAI	GOREGAON	29.77		
GLN3815876	MEETA VIJAY NIKAM	Maharashtra	MUMBAI	KANDIVALI	27.39		
GLN3735636	NISHANT TADAKESHWAR DUBEY	Maharashtra	MUMBAI	KANDIVALI	69.25		
GLN3829000	KANNAN MOHANRAM JAGUVA	Maharashtra	MUMBAI	KANDIVALI	21.85		
GLN3490726	ANIL KUMAR	Maharashtra	MUMBAI	KANDIVLITC	45.10		
GLN3215025	JAYNARAYAN SAHANI	Maharashtra	MUMBAI	KANDIVLITC	24.50		
GLN3625754	REESHA RAJENDRA MANDAVKAR	Maharashtra	MUMBAI	KANJURMARG	36.10		
Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with their original for							

verification together with two recent photographs at Sub Location. Also individual bidder should be present to handove the documents.The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the balance imount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to

contact Mr.Affan Parkar-9769893241

NOTICE **DEBTS RECOVERY APPELLATE TRIBUNAL**

1st Fir, Telephone Bhavan, Plot No. 19, Arthur Bunder Road, Colaba Market, Colaba Mumbai-400005

LA No.199/2023 (COD)

Misc Appeal (D) No. 1370/2022 sset Reconstruction Company (India) Ltd V/s.

Mrs. Shakuntala S. Sheth & Ors Smt Usha Vasant Bhat

A/304, Ganga Apartment, Nagar, Borivali West Mumbai-400091
Resp.No. 8 A Mrs. Kamala R. Bhat B/22, Mantri Garden, Jaya Nagar, 1st Block, Bangaluru-560011

Mr. Laxminarayan Ramakrishna Bhat B/22, Mantri Garden, Jaya Nagar, 1st Block, Bangaluru - 560011 esp.No. 8C Mrs. Geeta Vivek Bhat

Appeal from the order dated 19/09/2022 passed by the Presiding Officer, Debts Recove ibunal-II, Mumbai in Appeal No. 10/2022 ake notice that Appeal from the order passed by the Presiding Officer, Debts Recove

COD) in this Tribunal.

tructions Hence the notice by Paper Publication for your awareness opy of memorandum of Appeal may please be collected from M/s. Apex Law Partner at Ape

Chambers, 3rd Floor, 75, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400001. You may appear before the Ld. Registrar on 29/08/2025 at 11.30 AM for POS/Appearance/Repl

nd hearing on admission.

authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence Given under my hand and the seal of the Triunal, this 25th day June of 2025



Case No.OA/1484/2024 Summons Under Sub-Section (4) of Section 19 of the Act, Read with

Mrs. Smita Tondulkar (1) Mrs. Smita Tondulkar, D/W/S/o. Pradeep, Flat Nos.301 and 302, 3rd Floor, Om Residency, Shiv Shakti Nagar, Near Regency Estate,

Mr. Pavan Pradeep Tondulkor, Flat Nos.301 and 302, 3rd Floor, Om Residency, Shiv Shakti Nagar, Near Regency Estate, Davdi Gaon, Dombivali District, Thane - 421201, Maharashtra. Also at, Flat No.507, 5th Floor, D Wing, Mayureshwar Park, Dombivali,

Whereas O.A. No.1484/2024 was listed before Hon'ble Presiding Officer / Registrar n 14-10-2024.

Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons / Notice on the said Application under Section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of ₹79,77,339.42 pa. (Application along with copies of documents etc., annexed).

ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the Applicant under Serial Number 3A of the Original Application; iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the Application for attachment of properties;

of his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under Serial Number 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal;

or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the Bank or Financial Institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the Written Statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 18-08-2025 at 10.30 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence

For Paper Book follow the following Url

Signature of the Officer, Authorised to Issue Summons (SANJAI JAISWAL), Registrar, DRT - III, MUMBAI.

CUB

CITY UNION BANK LIMITED

Credit Recovery and Management Department Administrative Office : No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001. **E-Mail id** : crmd@cityunionbank.in **Ph** : 0435-2432322, **Fax** : 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tender cum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Rs.59.97.873/- (Rupees Fifty Nine Lakh Ninety Seven Thousand Eight Hundred and eventy Three only) as on 28-04-2025 together with further interest to be charged from 29-04-2025 onwards and other expenses, any other dues to the Bank by the borrowers uarantors No.1) M/s. Om Shraddha Saburi Construction, Shop No.1, Siddhivinayak Apartment, Opp. to Ganapathi Mandir, Desale Road, Bhopar Road, Nandivali, Dombivilli East), Dist., Thane - 421 201. No.2) Mrs. Jyothi Shankar Parithe, W/o. Late Shankar V Parithe, Flat No.201 and 208, Second Floor, B Wing, Ramachandra Park, Nandivali, Sagaon, Dombivilli (East), Dist. Thane - 421 201. No.3) Mrs. Jyothi Shankar Parithe, W/o. ate Shankar V Parithe, Legal heir of Late Shankar V Parithe, Flat No.201 and 208, Second Floor ,B Wing, Ramachandra Park, Nandivali, Sagaon, Dombivilli (East), Dist. Thane - 421 201. No.4) Ms. Mayuri Shankar Parithe, D/o. Late Shankar V Parithe, Legal heir of Late Shankar V Parithe, Flat No.201 and 208, Second Floor, B Wing, Ramachandra Park, Nandivali, Sagaon, Dombivilli (East), Dist. Thane. No.5) Mr. Mayuresh Shankar Parithe, S/o. Late Shankar V Parithe, Legal heir of Late Shankar V Parithe, Flat No.201 and 208, Second Floor, B Wing, Ramachandra Park, Nandivali, Sagaon, Dombivilli (East), Dist. Thane, No.6) Mrs. Haushabai Bai Parithe, W/o, Mr. Vithal

Banjara Colony, Near Pencil Factory, Ulhasnagar - 4, Thane - 421 004. Immovable Properties Mortgaged to our Bank

Thane District, Iying and being at Survey No.68, Hissa No.P, in the revenue Village Nandivali, Taluka Kalyan, Thane District, within the limits of Nandivali (more particularly described in the

schedule). Boundaries: East- Road, West- Building, North-Building, South-Building. Reserve Price: Rs.16,00,000/-(Rupees Sixteen Lakh only)

Item No.2: Flat No.208, on the Second Floor, B wing, admeasuring 320 Sq.ft. of Ramachandra Park, Mouje Nandivali, Taluka Kalyan, Thane District, lying and being at Survey No.68, Hissa No.P. in the Revenue Village Nandivali. Taluka Kalvan, Thane District, within the limits of Nandivali and more particularly described in the schedule. Boundaries: East - Road, West - Building, North - Building, South - Building

Reserve Price: Rs.13,00,000/-(Rupees Thirteen Lakh only) **RE-AUCTION DETAILS**

Date of Re-Tender-cum-Auction Sale Venue 28-07-2025

Kalvan West, Mumbai, Thane - 421304. elephone No.0251-2203222, Cell No.9325054252. Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale: (1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally

and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limited Mumbai-Kalyan Branch, 1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact Telephone No.0251-2203222, Cell No.9325054252. (5) The property/ies are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed lenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tende process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or

ostbone or cancel the sale without assigning any reason whatsoever Place: Kumbakonam, Date: 09-07-2025 **Authorised Office**

...Appellar

Suyog Apartment, Basaveshwar, Layout, Vijay Nagar Bangaluru - 560040
Resp No. 9B Smt Veena Subray Hosmane Suvilash, Bunglow No. 1 and 2, Ambadi Road, Vasai West Dist. Palgha lesp.No. 10 Mr. Shripad L Bhat G2, suchita Enclave CHS, Maharashtra Nagar Road, Borivali West, Mumbai - 40009

Fribunal-II, Mumbai on 19/09/2022 in Appeal No.10/2022 has been presented by the Advocate fo Appellant on 14/12/2022 and is registered as Misc Appeal (D) No. 1370/2022 with I A No. 199/202

incere efforts were made to serve the notice with the copy of the Appeal by Regd Post A.D. bi he packets were returned back with remark "Left and Item Returned Addressee Left without

no appearance is made by yourself or by your advocate on your behalf or by someone by la

Sd/- Registrar DRAT, Mumbai

DEBTS RECOVERY TRIBUNAL
MUMBAI (DRT - III)
1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30A,
Vashi, Navi Mumbai - 400703.

Sub-Rule (2A) of Rule 5 of the Debts Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993 M/s. CITY UNION BANK LTD., - Versus

Davdi Gaon, Dombivali District, Thane - 421201, Maharashtra Also at, Flat No.507, 5th Floor, D Wing, Mayureshwar Park, Dombivali, East Kalyan, Dombivali, thane - 421201, Maharashtra.

East Kalyan, Dombivali, thane - 421201, Maharashtra. SUMMONS

In Accordance with Sub-Section(4) of Section 19 of the Act, you, the Defendants are directed as under :i) to show cause within Thirty Days of the service of summons as to why $relief\,prayed\,for\,should\,not\,be\,granted;\\$

iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course

v) you shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets

https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202562610630 Given under my hand and the seal of this Tribunal on this date 30-06-2025.

S Parithe, Legal heir of Late Shankar V Parithe, Chawl No.3, Room No.16, Sadgurunagar,

(Property Owned by Late Shankar V Parithe) Item No.1: All that piece and parcel of: Flat No.201, on the Second Floor, B Wing admeasuring 390 Sq.ft. situated in the building known as Ramachandra Park Mouje Nandivali, Taluka Kalyan,

(Property Owned by Late Shankar V Parithe)

City Union Bank Limited, Mumbai-Kalvan Branch, 1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road,

Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287,

Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.citvunionbank.c

Notice is hereby given to all public that we have received an ntimation from the Heirs of Mrs. Deeksha Narendar Rohra who is a Member / Resident of our building ' Santacruz Mansior No.3' situated on P.J.Nehru Road in Flat nos. B/8 and C/19. Mrs Deeksha N. Rohra has expired on 22/12/2024 having following

(a) Mr. Narendar G. Rohra (Husband)

(b) Mr. Rúdresh N. Rohra (Son) c) Mr. Ishan N. Rohra (Son). Her share in the above flats are being transferred to her Heir/s.

Any person/s who are Heirs of Mrs. Deeksha N. Rohra and have any objection to transfer of Mrs. Deeksha N. Rohra's share may contact within 14 days of the publication of this Notice with The Secretary, Santacruz Mansion 3 Co-operative Housing Society Ltd., P.J. Nehru Road, Santacruz (E), Mumbai 400055 in writing. For and on behalf

Santacruz Mansion 3 CHS Ltd

Secretary Place: Mumbai Date: 11.07.2025

एकमेव लवाद, श्रीमती संपथ, वकील यांचे समोर यांच्यातील लवाद प्रकरणातील:

लवादी ओ.पी. (वाणिज्यिक विभाग) ११ सन २०२५ मर्सिडीझ - बेन्झ फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. (पूर्वीचे नाव डेम्लर फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि.) तर्फे त्यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकार श्री.

इस्टेट. गिंडी. चेन्नई-६०००३२. . .. १. लंबना अझान वझीर. फ्लॅट क्र. सी १२०१. मजल अदानी वेस्टर्न हाईटस, जेपी रोड, अंधेरी पश्चिम,

सदाम हुसेन, प्लॉट क्र. ८, ५ वा मजल, बाश्याम विलो स्क्वेअर, ९ व १०, पहिला रस्ता, थिरुवीका इंडस्ट्रियल

मुंबई, महाराष्ट्र-४०००५८. २. अमित रमेश थडानी, ई २३, दी सेल्फ हेल्प सीएचएस लि., सेंट फ्रान्सीस रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५८.

३. अझान अली वझीर, फ्लॅट क्र. सी १२०१, मजला १२, अदानी वेस्टर्न हाईटस, जेपी रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५८. ... उत्तरवादी कृपया सूचना घ्यावी की, व्याज आणि खर्चा सहीत एकत्रित रु. ३१,०५,७४८.५६/- रकमेच्या वसुलीसाठी उपरिनामित उत्तरवादींविरुध्द दावेदार म्हणजेच मे. प्रसिद्दीय-बेन्य फायनान्त्रिअल मर्व्हिमेम रंदिया पा लि (पूर्वीचे नाव डेम्लर फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया पा लि) यांनी टाखल याचिकेवर एकमेव लवाट श्रीमती प्रांतराः) बाना पांजरा बावकावर रक्तिय रावापुत्रान्या संपथ, वकील यांच्यासमोर ३०.०७.२०२५ रोजी दुः १२.०० वा. सुनावणी होणार आहे. न्यायाधिकरणाने निर्देश दिले की, ह्या सूचनेचे प्रकाशन, उत्तरवादी क्र. १ व ३ यांच्यावरील बजावणीला परिणाम स्वरूप देण्यासार्ठ

त्यानुसार, उत्तरवादी क्र. १ व ३ यांना याद्वारे २०.०७.२०२५ रोजी दु. १२.०० वा. मद्रास उच्च न्यायालय लवाद केंद्र, चेन्नई समोर व्यक्तिशः किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींमार्फत हजर होण्यास सांगण्यात येते, यात कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत प्रकरणावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. सौ. वागिनी टी.

दावेदारांसाठी समुपदेशव

जाहीर सूचना

कर्जदारांना. हमीदारांना आणि गहाणखतदारां सूचना देण्यात येत आहे की येथे अधोलेखित अनुसूचीमध्ये वर्णन केलेली इतर गोष्टींसह गहा वेवलेली **मालमत्ता** ("मालमत्ता"), आमः म्लायंट. **ॲसेटस केअर अँड रिकन्स्टक्श** लिमिटेड रंटरप्राइझ यू६५९९३डीएल२००२पीएलसी ११५७६९ भारतीय रिअल इस्टेट २०२१ टस्टचे विश्वस -हणून कार्यरत) **("एसीआरई")** ह्यांच्य कायद्यासाठी, मालमत्तेद्वारे *इतर गोष्टींबरो*ब सुरक्षित केलेल्या ऋणपत्रे अंतर्गत थकबाकीर्च रक्कम वसल करण्यासाठी "जसे आहे तिर् आहे", "जसे आहे जे आहे", "जे काही आहे ते' आणि "कोणताही आधार नाही" या तत्त्वांव प्रथम श्रेणीच्या कर्जाच्या अंमलबजावणीद्व नालमत्ता विकण्याचा प्रस्ताव आहे

गहाण ठेवणाऱ्याचे नाव: सूर्या-लॅंडमार्व डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड

जारीकर्ता/कर्जदार/जामीनदाराचे नाव: राजेश बेल्डर-पेसेस प्रायव्हेट लिमिटेड राजेश लॅंडमार्व प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, राजेश सिटीस्पेर प्रायव्हेट लिमिटेड, राजगुरू डेव्हलपर्स प्रायव्हेत लिमिटेड, राजेश इस्टेट्स अँड निर्माण प्रायव्हेट लिमिटेड, राजेश कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेर लिमिटेड, राजेश पटेल, प्रियल पटेल, हरीश पटेल. प्रतीक हरीश पटेल.

की त्यांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच्य विकीशी संबंधित कोणतेही स्वारस्य/दावे हा सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून **१**५ (<mark>पंधरा) दिवसांच्या</mark> आत कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात सादर करावेत.

याद्वारे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे

स्वारस्य/दावे. जर असतील prachi.dave@dhavalvussonji.com

साईट व्हिजिट संपर्क व्यक्ती: श्री. मनीष कुमार नानव (मोबाइल क्रमांक ९९११३०२०५७ (mk.manav@acreindia.in)

वर उल्लेखित अनुसूची (उक्त मालमत्तेचे वर्णन)

सर्या-लॅंडमार्क डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड .. मालमत्तेवरील सर्व वर्तमान आणि भविष्यातील हक्क. मालमत्ता,हितसंबंध, फायदे, दावे आणि गागण्या, सदर मालमत्तेतन किंवा त्यासंदर्भा उद्भवणारे सर्व एफएसआय आणि टीडीआरसह न्यामध्ये अतिरिक्त एफएसआयसह, सर्व फिक्स्चर. मालमत्तेवर उभ्या असलेल्या उभारलेल्या किंवा जोडलेल्या प्रत्येक प्रकारच्य इमारती, उभारणी आणि बांधकामे यांचा समावेश आहे किंवा गहाणखत चालू असताना कधीही मालमत्तेशी किंवा त्याच्या कोणत्याही भागाशी उभारले आणि उभे केले किंवा जोडले जातील आणि सदर जमिनी, वारसा किंवा जागेशी किंवा त्याच्या कोणत्याही भागाशी संबंधित सर्व वेशेषाधिकार, सुविधा आणि उपसाधने, सध्या अस्तित्वात असलेल्या असोत किंवा भविष्यात मालमत्तेशी संबंधित असोत किंवा कोणत्यार्ह प्रकारे त्याच्याशी संलग्न असो.

मालमत्ता: लोअर परळ विभागातील सी.एस क्रमांक १५३ असलेली १९५४.८७ चौरर मीटरची जमीन, त्यावर उभ्या असलेल्या बारा चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध संरचना/चाळी क्रमांक ५, ८, ९ आणि १० त्यावर बांधलेल्या २०६ सदनिका समाविष्ट) जी साउथ वॉर्ड, स्ट्रीट क्र. ५८-६०-६२ ६४-६१-१३२, १३४-१३६, १३८, १४० सी, १५०, सीताराम भागोजी जाधव रोड आणि जी साउथ वॉर्ड क्रमांक २०८५(४) आणि २०८५(८), स्ट्रीट क्र. १५६-१९४, सीताराम नागोजी जाधव रोड, सेनापती बापट रोड, लोअर परळ, मुंबई येथे स्थित, दवे कुटुंबासाठी राखीव ठेवलेला ५५०० चौरस फूट बांधलेले क्षेत्र

आज दिनांकीत ११ जुलै, २०२५

प्राची दवे यवर-थापकीय भागीदार

D/ धवल वसनजी अँड असोसिएट्स भँडव्होकेट्स अँड सॉलिसिटर्स

CHALET

चॅलेट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन : एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८ **नोंदणीकृत कार्यालय :** रहेजा टॉवर, प्लॉट नं. सी-३०, ब्लॉक जी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ दूरध्वनीः ०२२ २६५६ ४०००, फॅक्सः +९१-२६५६५४५१, ई-मेलः companysecretary@chal वेबसाइट : www.chalethotels.com

चॅलेट हॉटेल्स लिमिटेडच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बादूारे **सूचना** देण्यात येत आहे की, चॅलेट हॉटेल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **गुरुवार, ०८** ऑगस्ट, २०२५ <mark>रोजी दुपारी ०४.०० वाजता (भा.प्र.वे.) फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')</mark> द्वारे उक्त एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये ामूद केल्यानुसार कामकाज करण्यासाठी आयोजित केली आहे, ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल, २०२० च्या परिपत्रक क्र. १४/२०२० परिपत्रक क्रमांक . ७/२०२० आणि परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि परिपत्रक क्र. ०९/२०२४ अनुक्रमे ५ मे, २०२० व दिनांक १९ सप्टेंबर २०२४, जे कॉर्पोरेट व्यवहार नंत्रालयाने (''एमसीए'') जारी केलेले आहे आणि परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआईआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/ मीएफडी/सीएफडी२/सीआयआर/पी/२०२१/११ अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, दिनांक १५ जानेवारी, २०२१, आणि सेवी/एचओ/डीडीएचएस/डीडीएचएस-पीओडी-१/सीआयआर/२०२५/८३ दिनांक ५ जून, २०२५ सह, जे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड इंडिया (''सेबी'') ने जारी केले (एकत्रितराणे ''लागू परिपत्रके'') च्या अनुपालनात एजीएम व्हीसी मार्फत होईल.

लागु असलेल्या परिपत्रकांच्या संदर्भात, वार्षिक अहवालासह एजीएम आणि ई-वोटिंग सुचना बोलाविणारी सुचना केवळ इलेक्टॉनिक फॉर्ममध्ये ज्या सदस्यांचे भिल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपटकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि ई-मतदान सूचना आणि वार्षिक भहवाल कंपनीच्या www.chalethotels.com/annual-reports/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर म्हणजे नॅशनल स्टॉक . एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com आणि BSE लिमिटेड www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

क्षभासदांना एजीएम सूचनेचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते, एमजीएम ला व्हीसीद्वारे उपस्थित राहणे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करणे या संदर्भात

या वृत्तपत्राची माहिती कंपनीच्या www.chalethotels.com या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल कंपनी तिच्या सभासदाना एजीएमच्या आधी आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''रिमोट ई-व्होटिंग'') प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक बजावण्याची पुविधा देत आहे, ज्याद्वारे सदस्य रिमोट ई-व्होटिंग वापरून त्यांचे मत देऊ शकतात. प्र<mark>णाली रिमोट ई-व्होटिंग सुविधा मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५ रोजी</mark> . सकाळी ९:०० (भा.प्र.वे.) पासून सुरू होईल आणि गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा.प्र.वे.) समाप्त होईल त्यानंतर रेमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्यानंतर एजीएममध्ये ई-व्होटिंगसाठी सक्षम केले जाईल.

केवळ सदस्य, ज्यांची नावे सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार **शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५** रोजी एजीएमच्या आधी दिसतात आणि त्या वेळी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेनुसार रोअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर विनंती पाठवून ''यूजर आयडी '' आणि ''पासवर्ड'' मिळवू शकते. ''यूजर आयडी'' आणि 'पासवर्ड'' मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये देखील प्रदान केली आहे जी कंपनीच्या वेबसाइटवर आणि वर नमूद केलेल्या ग्नएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. न्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नाहीत किंवा ज्यांना लॉगीन क्रेडेन्शीअल्स मिळाले नाहीत त्यांच्यासाठी 'युजर आयडी' व 'पासवर्ड' मिळवण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया सुध्दा एजीएमच्या सूचनेत दिली आहे. जी कंपनीची वेबसाईट आणि एनएसडीएलच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. जर सभासद ई– न्होटींगसाठी आधीच एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर तो रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्यासाठी त्यांच्या सध्याचा 'युजर आयडी' आणि 'पासवर्ड' वापरू राकतात. रिमोट ई–व्होटींगसाठीचे क्रेडेन्शीअल्स व्हीसी मार्फत एजीएमला हजर होण्यासाठी सभासदाने वापरायचे आहेत. न्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणा

. छाननीकर्ता अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील, कंपनीच्या वेबसाईट www.chalethotels.com आणि रनएसडीएलच्या ई-व्होटिंग वेबसाईटवर म्हणजेच www.evoting.nsdl.com वर एजीएमच्या २ कामकाजाच्या दिवसात होस्ट केले जातील. ज्या स्टॉक

एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्यांनाही परिणाम एकाँच वेळी कळवले जातील. कोणतीही चौकशी करायची असल्यास, तुम्ही एनएसडीएलच्या ई-व्होटींग सिस्टीमवरील भागधारकासाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्य्ज) पहावेत जे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहेत किंवा श्रीमती रिम्पा बाग, असिस्टंट मॅनेजर यांच्याशी नॅशनल सिक्युरिटरीज डिपॉझिटरीज लिमिटेड, युनिट: चॅलेट हॉटेल्स लिमिटेड, ३०१, ३ रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई−४०००५१ येथे किंवा evoting@nsdl.com येथे संपर्क प्राधावा किंवा कोणत्याही पुढील स्पष्टीकरणासाठी ०२२- ४८८६ ७००० वर कॉल करावा.

चॉलेट हॉटेल्स लिमिटेड करीता

तारीख: ०९ जुलै, २०२५ ठिकाण: मुंबई

किस्टाबेल बापटिस्टा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही ग्रॅंड हिंदुस्तान सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६०च्या तरतुदींनुसार, नोंदणीकृत असलेली सोसायटी, जिचा क्र. MUM/WHW/HSG/TC/16030 असा आहे आणि नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र. १३५–१३६, सीटीएस क्र. एफ / Loa, २५वा रस्ता, टीपीएस III, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०००५० (''**सोसायटी**'') येथे आहे, यांच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टामधे अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तेच्या (''मालमत्ता'') संबंधातील हक्कविलेखांची चौकशी आणि पडताळणी करत आहोत.

सर्व व्यक्ती/संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँका, आणि / किंवा वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तिय संस्था न्यास पेढी, व्यक्तींच्या समित्या किंवा व्यक्तिगत निकाय प्रस्थापित किंवा अ–प्रस्थापित, ऋणको धनको आणि / किंवा अन्य कोणतेही प्राधिकरण यांना सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या संबंधातील विक्री, गहाण, हस्तांतरण, अदलाबदल, बक्षिस, मृत्युपत्रीत देणगी, न्यास, वारसा, भाडेदारी, पोट-भाडेदारी, संमती नि परवानगी, काळजीवाहू तत्व, भोगवटा, कब्जा, कुटुंबव्यवस्था / तडजोड, एफएसआय /टीडीआर, वापर, विकास अधिकार भागिदारी, भाग, प्रतिज्ञा, मार्गाधिकार, कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, करार / करारनामे, भार, प्रलंबित वाद आणि / किंवा दायित्व आणि / किंवा एखादे लिखित आणि / किंवा एवादी व्यवस्था आणि / किंवा कोणतीही बांधिलकी किंवा सदर मालमत्तेच्या संबंधातील अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध, शेअर, दावा, मागणी असेल तर त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या जाहिरातीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत अशा अधिकार किंवा दाव्याच्या तपशिलासह कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारचा दावा, जर काही असेल तर, त्याचा अधित्याग आणि / किंवा परित्याग करण्यात आलेला आहे, असे

वर संदर्भित केलेले परिशिष्ट :

२५ वा रोड, टीपीएस III, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथील विद्यमान सीटीएस क्र. एफ / ८०२ च्या भूखंड क्र. १३५–१३६, क्षेत्रफळ २३१० चौरस यार्ड म्हणजेच १९३१.५० चौरस मीटरच्या समतुल्य जिमनीचा तो सर्व तुकडा आणि भाग तसेच त्यावरील ४ (चार) संरचना म्हणजेच (१) इमारत क्र. १ मध्ये ९ (नऊ) युनिट्स आहेत, ज्यामध्ये ७ (सात) बिल्ट युनिट्स आणि २ (दोन) टेरेस / अनबिल्ट युनिट्स आहेत, (२) इमारत क्र. २ मध्ये ९ (नऊ) युनिट्स आहेत, ज्यामध्ये सर्व ९ (नऊ) बिल्ट युनिट्स आहेत, (३) इमारत क्र. ३ मध्ये १२ (बारा) युनिट्स आहेत, ज्यामध्ये १० (दहा) बिल्ट युनिट्स आणि २ (दोन) टेरेस/अनबिल्ट युनिट्स आहेत आणि (४) इमारत क्र. ४ मध्ये १२ (बारा) युनिट्स आहेत, ज्यामध्ये १० (दहा) बिल्ट युनिट्स आणि २ (दोन) टेरेस / अनबिल्ट युनिट्स आहेत,

LEXICON

मुल्ला हाऊस, चौथा मजला ५१, एम.जी.मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१. ईमेल आय डी : objections@lexiconlaw.in

जटाशंकर इंडस्ट्रिस लिमिटेड

सीआयएन : एल१७११०एमएच१९८८पीएलसी०४८४५१, नो. कार्यालय : ११, पारसरामपुरिया अपार्टमेंट, फिल्म सिटी रोड, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय

निष्कर्षाचा उतारा

(ईपीएस सोड्न रु. लाखात संपलेली तिमाही संपलेले वर्ष 30.08.7076 38.03.2024 30.08.7078 38.03.2024 · 'लेखापरिक्षित) अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित) एकुण उत्पन्न ४७.५ 88.50 886.6 946.83 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादा 22.27 आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पर्व) ьरपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवार -११६.११ आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) -38.38 -46.4 -११८.९ अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात ालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उत्पन्न -३१.३१ -46.4 -११८.९ १०.८५ ्. (कालावधीकरीता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर प्तर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल ४३८.७१ ४३८.७१ ४३८.७१ ४३८.७१ राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या १४०५.३९ नेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसा प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडीत आणि खंडीत परिचालनाकरिता) बी) सौम्यिकत 0.24 -२.७१

टीपा:

- ०१. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर ०९ जुलै, २०२५ रोझी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुर करून अभिलिखित केले.
- वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही साठीच्या वित्तीय निष्कर्षाचे ''मर्यादित पुनर्विलोकन'
- ०३.) हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस् (इंड-एएस) च्या अनुपालनात आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ व त्यानंतरचे संबंधित सुधारणा नियम अंतर्गत निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केल्या नुसार बनवले आहेत.
- ०४. कंपनीने यार्न आणि इलास्टिक टेपच्या उत्पादनाच्या एकाच विभागात प्रचालन केले.
- मागील आ.व. २०२४-२५ मध्ये कंपनीने तिच्या संपूर्ण सिल्वासा प्लांट आणि मशिनरी विकली, परिणामी तिचे
- प्रचालन कामकाज बंद झाले आणि चालू तिमाहीत कोणतेही कामकाजी उत्पन्न निर्माण झाले नाही. ०६. मागील कालावधीची आकडेवारी तिला तुलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार पुनर्रचित/पुनर्गठीत केली आहे.

तारीख : ०९.०७.२०२५

ठिकाण : मुंबई



जटाशंकर इंडस्ट्रिज लिमिटेड करिता सही / -जटाशंकर पोद्दार व्यवस्थापकीय संचालक

मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित



अपना बाजार को-ऑप.

१०६-ए, गोविंदजी केणी रोड, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई-४०० ०१४. (Regd.No.C-1214 May-1948) (MSCS/CR/145/2002 Date - 09.09.2002) • दूरध्वनी क्र. २४१९५२००

• इमेल : apnabazar@apnabazar.co.in • वेबसाईट: www.apnabazar.co.in

७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमंत्रण (नोटीस)

वरील संस्थेची सत्त्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल गंगर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, जी.डी.आंबेकर मार्ग, परेल, मुंबई -४०० ०१२ येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सभासदांनी उपस्थित रहावे, ही विनंती.

सभेपुढील कामकाज

१) दिनांक ११.०८.२०२४ रोजी पार पडलेल्या ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. २) सन २०२४–२५ या सहकारी वर्षाचा अहवाल आणि वैधानिक लेखा परीक्षकांनी प्रमाणित केलेल्या हिशेब पत्रकांना

- मंजूरी देणे. ३) संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ४) सन २०२३–२४ या सहकारी वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन तसेच पूर्तता अहवालाचे वाचन
- ५) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या ठरावांना मंजूरी देणे.
- ६) सन २०२५-२६ च्या विक्री, उत्पन्न व खर्च संबंधीच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. ७) सन २०२५-२६ या वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
- ८) अपना बाजार मुलुंड (महाराष्ट्र सेवा संघ) च्या पुनर्विकासाबाबत आलेला प्रस्ताव , अपना बाजार नायगांव व १०६-बी केणी बिल्डिंग यांच्या पुनर्विकासाबाबत माहिती.

९) अध्यक्षांच्या परवानगीने येणारी इतर कामे.

मुंबई, दिनांक: ११.०७.२०२५

संचालक मंडळाच्या आदेशानुसार एस्. टी. काजळे मुख्य कार्यकारी अधिकारी

- १) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब करावी लागल्यास, संस्थेच्या पोटनियम २५ नुसार, तहकूब सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर भरविण्यात येईल. यावेळी उपस्थित गणसंख्येतच मूळ सभेचे कामकाज चालविले जाईल.
- २) हिशेब व अहवालासंबंधीच्या माहितीसाठी सभासदांनी मुख्य कार्यालयामध्ये सोमवार व संस्थेचा सुट्टीचा दिवस वगळून, सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत वार्षिक सभेपूर्वी किमान चार दिवस अगोदर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटावे. सभेच्या अनुषंगाने सभासदांना काही माहिती हवी असेल किंवा सूचना, प्रश्न सभेपुढे मांडावयाचे असतील तर ते त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक २२.०७.२०२५ पर्यंत संस्थेच्या मुख्य कार्यालयात पोहचतील अशा बेताने पाठवावेत
- ३) सभागृहामध्ये फक्त सभासदांनाच प्रवेश मिळेल.
- ४) सभेस येताना स्वत:चे सभासद ओळखपत्र वा तत्सम कोणतेही शासकीय ओळखपत्र (फोटोसह) सोबत आणणे
- ५) ज्या सभासदांनी आजपर्यंत आपले ओळखपत्र नेले नाही, त्यांनी ते सभेपूर्वी मुख्य कार्यालयातून कामकाजाच्या वेळेत घेऊन जावे. तसेच त्यांच्या नावात अगर पत्त्यात बदल झाला असल्यास, संस्थेच्या कार्यालयात लेखी कळवावे.

टीप : वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व अहवाल संस्थेचे संकेत स्थळ www.apnabazar.co.in वर

उपलब्ध आहेत

जाहीर सूचना

(सदर मालमत्तेचे वर्णन)

आज दिनांक ११ जुलै, २०२५

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

. (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि . आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात)। सीआयएन: एल६५१९०टीएन२०१४पीएलसी०९७७९ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१. इ. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

> सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफ**सी **बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)** कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह–कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारणे केली आहेत. संबंधित कर्ज करारे यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे र्ह आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल** फर्स्ट <mark>लिमिटेड, आयडीएफर्सी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफर्सी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात</mark>) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषतः जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर कमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल.

अ.	कज खात	कजाचा	कजदार आणि	कलम १३(२)	कलम १३(२) सूचननुसार		
क्र.	क्र.	प्रकार	सह-कर्जदारांचे नाव	सूचनेची तारीख	थकीत रक्कम		
१	२०५१७१५४	होम फायनान्स एचएल	१. धनंजय एस. लिंगायत	२५.०६.२०२५	भारु. १४,८७,९६२.३७/-		
	आणि ६९८३६१३	आणि मिळकत सापेक्ष कर्ज	२. उषा शंकर लिंगायत				
क्रिल	मिळकरीचा पूचा: बोंट्यकित जिल्हा तामे आणि उप-जिल्हा कल्याण तालका कल्याण जिल्हा तामे प्रहारा - ×292.09						

च्या हृद्दींमधील आणि नादिवली पंचानंद ग्रामपंचायतीच्या हृद्दींमधील गाव: नादिवली येथे असलेल्या आणि स्थित सर्व्हे क्र. ८५ भाग ७/२ आणि सर्व्हे क्र. ८५ भाग १५ धारक जमिनीवर बांधकामित योगम रेसिडेन्सी अशा ज्ञात इमारतीमधील इमारत क्र. २ मधील २ऱ्या मजल्यावरील चटई क्षेत्र मोजमापित ४१० चौ. फू. (जे बाल्कनी आणि टेरेसचे एकत्रित आहे) फ्लॅट क्र. २०१ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे: साईटनुसार सीमाबद्धता: **पूर्व: गावदेवी मंदिर, पश्चिम: गावदेवी तलाव**, उत्तर: समर्थ बंगलो, दक्षिण: योगम एनक्लेव.

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील ञ् व्याजाच्या सापार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल** कर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेडसह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ल थकीत रक्रम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिट**ल कर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्य थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल सही / - प्राधिकत अधिकारी

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड

दिनांक : ११.०७.२०२५ ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात

पंजाब नैशनल बैंक

दिनाक : ११ ०७ २०२५

ठिकाण : नाशिक



सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

वाशी-तुर्भे शाखा

मयुरेश ट्रेड सेंटर (सिटी मॉल), आयसीएल स्कूलसमोर, बेडिसे एपीएमसी फ्रूट मार्केट, प्लॉट

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंटल बँक ऑफ इंडियाचे वाशी तुर्भे शाखेच्या** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक १७.०४.२०२५ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. संजय हंबे** यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच **रु**. १,८१,०८६.०२ (रुपये एक लाख एक्याऐंशी हजार शहाऐंशी आणि पैस दोन मात्र) (जे १७.०४.२०२५ रोजी मुद्दल आणि देय व्याज दर्शवते), १८.०४.२०२५ पासून आजपर्यंत अधिक त्यावरील प्रभारित व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये या ७ जलै २०२५ रोजी घेतला आहे.

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **सेंट्रल बँक ऑफ इंडिया**, यांस रक्कम रु. १,८१,०८६.०२ (रुपये एक लाख एक्याऐंशी हजार शहाऐंशी आणि पैस दोन मात्र) (जे १७.०४.२०२५ रोजी मुद्दल आणि देय व्याज दर्शवते), १८.०४.२०२५ पासून आजपर्यंत आणि त्यावरील

(१३) चे उप-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ०७, इमारत क्र.टीए-१, माउंट व्ह्यू सीएचएस, गाव-चिपले, तालुका-पनवेल, जिल्हा रायगड.

(प्राधिकृत अधिकारी)



मे. सिटी युनियन बँक लि.,

श्रीमती स्मिता तोंडुलकर, डी/डब्ल्यू/एस/ओ. प्रदीप, फ्लॅट क्र. ३०१ आणि ३०२, ३रा मजला, ओम रेसिडेन्सी, शिव शक्ती नगर, रीजन्सी इस्टेट जवळ, दावडी गाव, डोंबिवली जिल्हा, ठाणे -४२१२०१, महाराष्ट्र

कल्याण, डोंबिवली, ठाणे –४२१२०१, महाराष्ट्र. श्री. पवन प्रदीप तोंडुलकोर, फ्लॅट क्र. ३०१ आणि ३०२, ३रा मजला, ओम रेसिडेन्सी, शिव शक्ती नगर, रीजन्सी इस्टेट जवळ, दावडी गाव, डोंबिवली जिल्हा, ठाणे –४२१२०१, महाराष्ट्र.

तसेच येथे, प्लॉट क्र. ५०७, ५वा मजला, डी विंग, मयुरेश्वर पार्क, डोंबिवली, पूर्व कल्याण, डोंबिवली, ठाणे -४२१२०१, महाराष्ट्र.

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद **ओ.ए. क्र. १४८४/२०२<mark>४</mark> नामदार** प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **१४** १०–२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ७९,७७,३३९.४२ पैसे च्या कर्जाच्या वसुलीसाठी

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही मत्तांची आणि $\hat{/}$ किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री

विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला **१८-०८-२०२५ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व **रजिस्ट्रार**समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर For Paper Book follow the following Url:

(संजय जयस्वाल), रजिस्ट्रार, डीआरटी - III, मुंबई.

Clonb

एआरएमबी, नाशिक

शॉप न.2 व 3 मेझनाईन मजला, स्नेह हाईट अपार्टमेट, इदिरा नगर, नाशिक - 422009. फोन : 0253- 2323020, ईमेल- cs8288@pnb.co.in

मागणी नोटीस

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत असलेल्या नियम 8 (1) मध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार **पंजाब नॅशनल बँक** चे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट्स ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्यूरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ च्या कलम १३ (२) नियम ३ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, संबंधित कर्जदार / जामीनदार/ तारणदार यांना खाली नमूद तारखेस मागणी नोटीस जारी करून, खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार भरणा करण्याची सूचना केली होती. सदर नोटी स विविध कारणास्तव कर्जेदार /जामीनदार / तारणदार यांना बजावता आली नाही. या नोटीशीची प्रत खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार

यांनी इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून घ्यावी. तरीही, संबंधित कर्जदार / जामिनदार / तारणदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **पंजाब नॅशनल बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पूढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानूसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज आणि इतर खर्च यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून संबंधित मालमत्ता **पंजाब नॅशनल बँकेकडे** गहाण आहेत.

कर्जबाराचे नाव व पत्ता व कर्ज खाते क्रमांक	खाते अकार्यक्षम झाल्याचा दिनांक (भारतीय रिझर्व बँकच्या मार्गदर्शना नुसार)		चल/अचल मालमत्तेचे चतुःश्तिमेसह विवरण	कर्ज सुविधा	बँकेने आकारलेला खर्च / शुल्क	उर्वरीत रक्कम व्याजासह ३१.०५.२०२५	व्याज दिनांक ३१.०५.२०२५ पासून	एकुण थकित रक्कम
कर्जवार -	98.04.2024	दिनांक	रहिवाशी फ्लॅट १२७.१०	टर्म लोन	93८९.00	७ १०६६०७.४३	₹.	₹.
श्रीमती यशवंती सचिन जाधव			स्क्वे मी , सर्व्हे न ११४ए/				९६७७ ೪.७	७२०४७७१.१३
पत्ता - फ्लॅट नं. ३०४, तिसरा मजला, विमल इम्पायर			१/११४ए/३/११४सी, प्लॉट न					
अपार्टमेंट, प्लॉट न. ४/५, सर्व्हे न.			४/५, जमीन एरिया - १३००					
११४ए/१/११४ए/३/११४सी, देवळाली शिवार,			स्क्वे मी , मालमत्तेचा बाधकाम					
एलआयसी ऑफीस जवळ, साहु नगर, अटल ग्यान			एरिया - १२७.१० स्क्वे.मी.					
संकुल रोड, नाशिक रोड, नाशिक - ४२२१०१			मालमत्ता प्रकार- फ्लॅट विमल					
<u>तसेच राहणार</u>			एम्पायर, तिसरा मजला, फ्लॅट न					
हरी विहार फेज १ बी ७०५, शेलार माळा मागे,			३०४, नाशिक रोड, नाशिक,					
बच्चाव क्लास जवळ, जेल रोड, नाशिक ,			महाराष्ट्र - ४२२ १०१					
महाराष्ट्र- ४२२१०१			चतुःर्सिमा - उत्तर - साईड मार्जिन					
सह-कर्जदार -			(१२ मी. कॉलनी रोड)					
श्री. सचिन अशोक जाधव			दक्षिण - फ्लॅट न. ३०३,					
पत्ता - फ्लॅट नं. ३०४, तिसरा मजला, विमल			पुर्व - जिना आणि फ्लॅट नं. ३०१					
इम्पायर अपार्अमेंट, प्लॉट न. ४/५, सर्व्हे न			पश्चिम - साईड मार्जिन					
११४ए/१/११४ए/३/११४सी, देवळाली शिवार,			मालमत्ता मालकी हक्क -					
एलआयसी ऑफीस जुवळ, साहु नगर, अटल			श्रीमती यशवती सचिन जाधव					
ग्यान संकुल रोड, नाशिक रोड, नाशिक			आणि श्री. सचिन अशोक जाधव					
<u>तसेच राहणार</u>			Document No: NSK4-					
हरी विहार फेज १ बी ७०६, शेलार माळा मागे,			1879/2022, Document Date: 25/08/2022					
बच्चाव क्लास जवळ, जेल रोड, नाशिक ,			23/00/2022					
महाराष्ट्र- ४२२१०१								
खाते क्रमांक - 036200NC00002558								
शाखा- नाशिक सिटी (036200)								

जर संबंधित कर्जदार / जामीनदार / तारणदार मागणी केल्यानुसार भरणा करु शकले नाही तर **पंजाब नॅशनल बँक** सदर कायदयातील कलम १३(४) आणि त्यांचे नियम यामधील तरदूतीनुसार वरील मालमत्तेमधून वसूलीची प्रक्रिया सुरु करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार / जामीनदार हेच सरफेसी कायदयानुसार जबाबदार असतील. **पंजाब नॅशनल बँकेच्या** पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे , कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने व्यवहार करण्यास सरफेसी ॲक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार/ जामीनदार यानी सरफेसी कायदयामधील कोणत्याही तरतृदींचा भग केल्यास सरफेसी कायदायप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

स्वैर भाषातर - तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी मजकूर ग्राहय

संबंधित कर्जदार / जामीनदार / तारणदार यांना कलम १३ च्या उपकलम (८) च्या नियमाप्रमाणे लक्ष वेधण्याकरीता कळविण्यात येत आहे

मुख्य व्यवस्थापक आणि अधिकृत अधिकारी

स्वाक्षरी/-**श्री. वेंकेटेश एस.** <u>पंजाब नॅशनल बँक, (सिक्युअर्ड क्रेडि</u>टर)

ਰੋਕ" "CENTRAL" TO YOU SINCE 191

क्र. ४, वाशी-तुर्भे रोड, सेक्टर-१९, वाशी, नवी मुंबई-४००७०३, दूर. : ०२२-२७८३२७५१, फॅक्स : ०२२-२७८३३३६६

[नियम ८ (१)] सरफेसी नियमांतर्गत कब्जा सूचना

तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर

व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲक्टचे सरफेसी कलम

(सुरक्षित मिळकत/गहाण ठेवलेल्या मिळकतीचे तपशीलवार वर्णन)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी III) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई -४००७०३.

खटला क्र.: ओए/१४८४/२०२४ कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम <u>(२ए)</u> सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स

विरुद्ध

श्रीमती स्मिता तोंड्लकर

तसेच येथे, फ्लॉट क्र. ५०७, ५वा मजला, डी विंग, मयुरेश्वर पार्क, डोंबिवली, पूर्व

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजूरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांच iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202562610630 माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ३०-०६-२०२५ रोजी दिले.

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

punjab national bank